

#### **Central Depository Services (India) Limited**

CDSL/CS/NSE/AJ/2023/29

February 02, 2023

The Manager, Listing Compliance Department, National Stock Exchange of India Ltd, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051.

Symbol: CDSL

**ISIN:** INE736A01011

Sub: Newspaper publication of Financial Results.

Re: Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

In accordance with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith newspaper publication of Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter (Q3) & nine months ended December 31, 2022, published in following newspapers:

- 1. Financial Express on February 02, 2023
- 2. Loksatta on February 02, 2023

This is for your information and records.

Thanking you, Yours faithfully,

For Central Depository Services (India) Limited

Nilay Shah Group Company Secretary & Head Legal

ACS No.: A20586 Encl: As above

> Regd. Office: Marathon Futurex, A Wing, 25th Floor, Mafatlal Mills Compound, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013. Phone: 91-22-2302 3333 • Fax: 91-22-2300 2036 • CIN: L67120MH1997PLC112443 Website: www.cdslindia.com

(Formerly Known As WESTLIFE DEVELOPMENT LIMITED)\* Regd. Office: 1001, Tower - 3, 10th Floor, One International Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400 013. | CIN No.: L65990MH1982PLC028593 | Tel: 022-4913 5000 | Fax: 022-4913 5001 Website: www.westlife.co.in | E-mail id: shatadru@westlife.co.in

> EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

Sr. No.	ended 3 mor		Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended	Year to date figures for the period ended	Year to date figures for the period ended	Year ended	
	Particulars	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Total Income	61,920.89	57,761.51	48,109.88	173,656.03	113,604.77	160,422.93	
ě	Profit /(Loss) before tax	4,801.36	4,194.87	2,785.88	12,172.27	(2,261.11)	(206.52)	
	Profit / (Loss) after tax	3,637.10	3,153.55	2,082.07	9,148.51	(1,698.56)	(166.52)	
-	Total Comprehensive income for the period / year	3,704.94	3,203.36	2,033.61	9,223.18	(1,843.93)	(338.45)	
	Earnings Per Share (not annualised) (Face value of Rs 2 each)	Residential beauty	(500)	.ietsesolitist	KERNING PA		Villeantrial	
	Basic (in Rs.)	2.33	2.02	1.34	5.87	(1.09)	(0.11)	
	Diluted (in Rs.)	2.33	2.02	1.33	5.87	(1.09)	(0.11)	

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended Decembe 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the stock exchange websites www.bseindia.com and Company's website: www.westlife.co.in.
- 2) The Standalone Financial Results are available on the Company's website "www.westlife.co.in" and on the website of the stock exchange www.bseindia.com. Key numbers of Standalone Results of the Company are as under:

Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended	Year to date figures for the period ended	Year to date figures for the period ended	Year ended 31-Mar-22 (Audited)	
-	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
Revenue from operations (net)	20.01	14.10	9.95	40.76	33.40	44.93	
(Loss) for the period / year	(5.63)	(19.20)	(10.32)	(40.50)	(26.11)	(42.42)	
Total Comprehensive income for the period /year	(5.63)	(19.20)	(10.32)	(40.50)	(26.11)	(42.42)	

3) The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on January 31, 2023.

> For and on behalf of the Board **Amit Jatia** Vice-Chairman

> > DIN: 00016871

Place: Mumbai Date: January 31, 2023



#### NATIONAL COMMODITY CLEARING LIMITED

Reg. office: Ackruti Corporate Park, 1st Floor, L.B.S. Road, Kanjurmarg (West), Mumbai - 400 078

Ph: 91 22 6280 4900 | Fax: 91 22 6280 4901 | Email: contactus@nccl.co.in | Website: http://www.nccl.co.in Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022

SI. No.	Particulars	Quarter ended December 31, 2022 (Unaudited)	Nine months ended December 31, 2022 (Unaudited)	Quarter ended December 31, 2021 (Unaudited)
1.	Total Income from Operations	572.95	1590.47	774.39
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(69.22)	(346.69)	184.16
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(69.22)	(346.69)	184.16
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(49.03)	(249.04)	131.76
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(62.30)	(288.85)	122.21
6.	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/-per share)	12,275	12,275	12,125
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8.	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/-each)  1. Basic: 2. Diluted:	(0.04)* (0.04)*	(0.21)* (0.21)*	0.11* 0.11*

\*Not Annualised

Date: February 1, 2023

previous year\* Earnings Per Share

1. Basic:

2. Diluted

Date: January 31, 2023

Place: Noida

financiale

Note: (a) The above is an extract of the detailed format of quarter ended Financial Results. The full format of the quarter and nine months ended Financial Results are available on Company's website www.nccl.co.in.

For National Commodity Clearing Limited

Place: Mumbai

Rajiv Relhan Managing Director & CEO (DIN: 07214524)

# **QUINT DIGITAL MEDIA LIMITED**

Registered Office: 403 Prabhat Kiran, 17, Rajendra Place, Delhi- 110008 Tel: 011 45142374 Corporate Office: Carnousties's Building, Plot No. 1, 9th Floor, Sector 16A, Film City, Noida-201301 Tel: 0120 4751818

Website: www.quintdigitalmedia.com | Email: cs@thequint.com

	S	TANDALONE		(Rs. In '000)
SI. No.	Particulars	Quarter ending December 31, 2022	Nine months ending December 31, 2022	Quarter ending December 31, 2021
1.	Total Income from Operations	1,10,242.99	3,26,294.29	92,543.08
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	27,656.74	65,249.80	20,517.83
3.	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	27,656.74	65,249.80	15,517.83
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	22,659.84	50,957.27	11,087.33
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	22,489.27	50,910.75	11,395.99
6.	Equity Share Capital	2,19,698	2,19,698	2,19,508
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year*			1,41,502.24
8.	Earnings Per Share	11.000.000		
	1. Basic:	1.03	2.32	0.52
	2. Diluted:	1,01	2.27	0.51
	С	ONSOLIDATED		(Rs. In '000)
SI. No.	Particulars	Quarter ending December 31, 2022	Nine months ending December 31, 2022	Quarter ending December 31, 2021
1.	Total Income from Operations	1,84,661.69	5,48,478.50	1,46,489.25
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(64,930.86)	(1,64,246.94)	(46,999.63)
3,	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(64,930.86)	(1,64,246.94)	(51,999.63)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(69,926.75)	(1,78,540.45)	(56,430.63)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(70,194.05)	(1,82,043.42)	(58,552.79)
6.	Equity Share Capital	2,19,698	2,19,698	2,19,508
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the			4,31,034.51

Note: a) The above is an extract of unaudited financial results for the quarter and nine months ending December 31, 2022, filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. b) Full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the BSE Limited (www.bseindia.com) and the Company (www.quintdigitalmedia.com). c) The above results are duly reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors in its meeting held on January 31, 2023. \* As on March 31, 2022 For and on behalf of Board of Directors

Parshotam Dass Agarwal

(8.29)

(8.29)

Chairperson DIN: 00063017

(2.67)

(2.67)

# 5G labs & Al push to boost use cases for enterprises

**JATIN GROVER** New Delhi, February 1

THE DIGITAL PUSH through 5G labs and centres of excellence for Artificial Intelligence (AI) has laid the ground for telecom and

about enterprises through inbuilding connectivity solutions known as private 5G, industry executives believe that the government's focus would bring better synergies between different industries, which will bring in enhanced use cases of 5G.

### **EXPERT TAKE**

The move is not only positive for telecom firms but also for telecom equipment makers

It aims to make India a major exporter of telecom tech in the next 2-3 years

"For AI. 2023 is a watershed year. AI talent has the highest concentration in India than anywhere else in the world. These AI centres of excellence

Currently, telecom operators Jio and Airtel have expanded 5G Mahesh Uppal, director at Com-

"We feel that the govern-

Last month, Jio had also

Bhubaneswar-based SOA University to set up 5G lab.

com and AI, the government also emphasised on the contribution of electronics, especially smartphones, to the country's growth. In a bid to further lower the stress on the industry players, the government made announcements like removal of custom duty of 2.75% on some components of mobile phones and reduction of basic customs duty on parts of open cells of TV panels to 2.5% from 5.5%.

According to India Cellular & Electronics Association, these steps will not have significant impact on the final product price but are generally in the right direction. The cost impact on mobile phone's Bill of Material will be 0.16% to 0.17%.

"Including relief on the custom duty of certain parts and inputs will reduce the overall price to 1-1.1% for a mobile phone as per us," said Tarun Pathak, research director at Counterpoint.

RESULTS CORNER

### Britannia Q3 net profit zooms to ₹932 crore

Britannia Industries reported a two-fold jump in net profit at ₹932.4 crore for Q3, helped by gain from the sale of a subsidiary stake. PTI

# **Ashok Leyland** beats quarterly

Ashok Leyland reported a bigger-than-expected jump in Q3 profit at ₹3.61 billion, benefiting from higher demand as well as easing prices of

# 21% to ₹425 cr

Tata Chemicals reported a 21.4 per cent growth in net profit in Q3 at ₹425 crore. Its net profit stood at ₹350 crore during the corresponding period of the previous fiscal, it said in a regulatory filing. PTI

### Central Depository Services (India) Limited Registered Office: A-2501, Marathon Futurex, A Wing, 25th Floor, Mafatlal Mills Compound, N.M. Joshi Marg,

Lower Parel (East), Mumbai - 400 013 CIN: L67120MH1997PLC112443

### EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

(All figures in ₹ Lakh except EPS)

		Consolidated							Standalone					
Sr.	Particulars		Quarter ended	1	Nine Mon	ths Ended	Year ended		Quarter ended	1	Nine Mon	ths Ended	Year ended	
No.	Particulars	31.12.2022 30.09.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022	
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Income from operations	14,119.21	14,894.67	15,151.90	43,032.18	41,477.29	55,133.08	11,774.57	12,280.42	11,380.10	35,230.83	31,441.58	41,480.33	
2	Other Income	1,968.24	2,099.17	1,141.59	4,679.51	4,310.33	5,456.88	1,519.48	1,773.46	775.25	7,898.34	5,674.51	6,532.76	
3	Net profit for the period before tax (before exceptional and extraordinary items and share of profit/(loss) of Associates)	9,991.43	10,909.50	11,149.34	28,649.64	31,140.58	40,995.92	8,318.91	9,113.65	8,462.41	27,825.61	26,518.67	33,734.67	
4	Net profit for the period before tax (after exceptional and extraordinary items and share of profit/(loss) of Associates)	9,933.36	10,737.47	11,104.34	28,329.71	31,043.41	40,854.72	8,318.91	9,113.65	8,462.41	27,825.61	26,518.67	33,734.67	
5	Net profit for the period after tax (after exceptional and extraordinary items and share of profit/(loss) of Associates)	7,476.94	8,046.00	8,363.48	21,284.00	23,368.95	31,180.81	6,271.43	6,860.57	6,376.66	22,042.52	20,529.14	26,376.24	
6	Total comprehensive income for the period [comprising profit /(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7,529.02	8,142.80	8,338.88	21,452.85	23,154.41	31,037.42	6,283.83	6,879.84	6,362.37	22,075.31	20,308.86	26,158.28	
7	Equity share capital	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	
8	Other equity				Č.		98,841.84						74,562.69	
9	Earnings per equity share (FV ₹ 10 each) Basic and Diluted (₹) (Not annualised except yearly data)	7.14	7.69	8.01	20.37	22.35	29.78	6.00	6.57	6.10	21.09	19.65	25.24	

The audited consolidated and standalone financial results of the Company for the quarter/nine months ended December 31, 2022 have been reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on February 1, 2023.

The above is an extract of the detailed audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited consolidated and standalone financial results for the quarter / nine months ended December 31, 2022 are available on the National Stock Exchange (NSE) website (www.nseindia.com) and on Company's website (www.cdslindia.com)

Figures for the previous period / year have been regrouped / rearranged wherever necessary.

 Mumbai : February 1, 2023 For CENTRAL DEPOSITORY SERVICES (INDIA) LIMITED

Nehal Vora Managing Director & CEO

# **ACC Limited**

CIN:L26940MH1936PLC002515

Registered Office: Cement House, 121, Maharshi Karve Road, Mumbai - 400 020

Tel. No.: 022-41593321; Fax No.: 022-66317458; Website: www.acclimited.com; e-mail: ACC-InvestorSupport@adani.com

# Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Twelve months Ended 31-12-2022

(₹ in Crore)

Particulars	3 months ended 31-12-2022	Preceding 3 months ended 30-09-2022	Corresponding 3 months ended 31-12-2021	Year to date figures for current period ended 31-12-2022	Previous year ended 31-12-2021	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total Revenue from Operations	4,536.97	3,987.34	4,225.76	17,419.27	16,151.67	
Net Profit/(Loss) for the period (before exceptional item and tax)	231.55	(102.12)	438.69	966.60	2,561.14	
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional item)	152.45	(118.37)	383.93	871.25	2,506.38	
Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional item)	113.19	(87.32)	280.85	649.55	1,863.10	
Total Comprehensive Income /(Loss) for the period	113.19	(87.32)	275.13	663.71	1,868.53	
Paid-up Equity Share Capital	187.99	187.99	187.99	187.99	187.99	
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year					14,120.84	
Earnings per share of ₹ 10 each (not annualised):						
(a) Basic ₹	6.03	(4.65)	14.95	34.58	99.21	
(b) Diluted ₹	6.01	(4.65)	14.91	34.49	98.94	

Particulars	3 months ended 31-12-2022	Preceding 3 months ended 30-09-2022	Corresponding 3 months ended 31-12-2021	Year to date figures for current period ended 31-12-2022	Previous year ended 31-12-2021	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total Revenue from Operations	4,536.97	3,987.34	4,225.77	17,419.20	16,151.35	
Net Profit/(Loss) for the period (before exceptional item and tax)	228.59	(106.03)	435.48	949.71	2,553.25	
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional item)	149.49	(122.28)	380.72	854.36	2,460.39	
Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional item)	110.45	(91.09)	280.01	633.34	1,820.27	
Total Comprehensive Income /(Loss) for the period	110.45	(91.09)	274.29	647.59	1,825.71	

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.acclimited.com.

For and on behalf of the Board of Directors

Place: Ahmedabad Date: January 31, 2023

ACC

(Ajay Kapur) Whole-time Director and CEO DIN:03096416



(3.20)

(3.20)

technology firms to develop more 5G use cases and grow their enterprise business solutions. The move is not only positive for telecom companies like Airtel and Jio but also for telecom equipment makers such as HFCL, Tejas Networks, ITI, etc. Since 5G is going to be more

"Inclusion of 5G labs in the

Budget will help youth and industry to develop new use cases of 5G. The aim is to make India a major exporter of telecom technology in the next 2-3 years," communications minis-

ter Ashwini Vaishnaw said. will provide service delivery and facilities," Vaishnaw added.

services to over 250 cities. "Setting up labs is a good idea but the impact of something like this will be marginal. It is difficult to see how this will change retail users' perception of 5G value, beyond faster data speeds," said

First (India), a telecom policy consulting organisation.

ment's support for this (telecom) industry is crucial, especially when 5G is slated to be an enabler for several other verticals — for increasing efficiencies and output across various applications and use cases...in our pursuit of achieving Industry 4.0," said SP Kochhar, director general of Cellular Operators Association of India (COAI).

signed an agreement with

Apart from the focus on tele-

profit estimates

### raw materials. REUTERS **Tata Chemicals'** Q3 profit rises

# कॉफी आणि स्वभाव यांचा निकटचा संबंध?



नवी दिल्ली: भारतात चहा आणि कॉफी या दोन्ही पेयांना मोठी पसंती आहे. मात्र, नव्या संशोधनामुळे 'ब्लॅक कॉफी'पासून चार हात दूर राहणेच योग्य ठरणार आहे. कारण ही कॉफी पिणाऱ्या

बेस्ट टॉनिक

तन्वीशता रॅबलेटस

व्यक्तीवर मानसिक परिणाम झाल्याची शक्यता वर्तविण्यात

अमेरिकेतील 'द रीडर्स

डाइजेस्ट'मध्ये प्रकाशित झालेल्या निबंधानुसार ऑस्ट्रियाच्या इनब्रुक्स विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार 'ब्लॅक कॉफी' आणि कडू स्वाद असलेली पेये पिणाऱ्या व्यक्ती मनोरुग्ण व्यक्तिमत्त्वाची असू शकते. या संशोधनासाठी एक हजार नागरिकांचा सहभाग होता. गोड चहा, कॉफी अशी पेये सेवन करणाऱ्या व्यक्ती या दया,

सहानुभूती आणि सहकार्याची भावना असणाऱ्या असतात. तर, कड़ पेयांचे सेवन करणाऱ्या त्याच्या विरुद्ध स्वभावाच्या असण्याची शक्यता असते.

संधोधनानुसार स्वादाची प्राथमिकता ही आपली संस्कृती, स्वभाव यानुसारही ठरते. तसेच त्यामध्ये वारंवार बदलही होतात. दूध आणि साखरेच्या कॉफीपेक्षा ब्लॅक कॉफीचे आरोग्यासाठी काही मोठे फायदेही आहेत. तसेच काही दूध आणि साखर वर्ज्य करणाऱ्या व्यक्तींबद्दल चुकीची मते तयार करणे अयोग्य

# गहूरोपसत्व च्यवनप्राश सरबत Tanvi

तन्वी क्लिनिक रोज फ्री चेकअप : तन्वी घंटाळी ठाणे : 9769695892 । तन्वी दादर : 9833683621 फ्री फोन कन्सल्टेशन : ९१३७२३१५५४ | 😂 फ्री व्हाट्सअप कन्सल्टेशन : ९८२००७५८१२ | होम डिलिव्हरी (तन्वी ऑफिस ) : ९८२००७५८१३

# जुनी कररचना मोडीत काढण्यांकडे सरकारची वाटचाल

दीपक टिकेकर यांचे निरीक्षण, 'लोकसत्ता विश्लेषण'मध्ये अर्थसंकल्पाचा वेध



लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: आतापर्यंत करदात्यांना जुनी नवी करप्रणाली स्वीकारण्यासाठी पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे जुन्या कररचनेनुसार करकपातीचाही लाभ मिळत होता. मात्र जुनी कररचना हळूहळू काढून टाकण्याचा केंद्र सरकारचा विचार असून त्यादृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे दिसते, असे मत वरिष्ठ सनदी लेखापाल दीपक टिकेकर बुधवारी 'लोकसत्ता विश्लेषण'मध्ये व्यक्त केले. अर्थव्यवस्थेचा

देशाच्या भविष्यपट मांडणारा सन २०२३-२४चा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत मांडला. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचे नेमके सार आणि त्यामागील अर्थाचा उलगडा करण्यासाठी 'लोकसत्ता विश्लेषण' या विशेष अर्थसंकल्पोत्तर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संकल्पातील तरतुदी आणि घोषणांचा वेध घेणाऱ्या लोकसत्ता विश्लेषण' मध्ये टिकेकर आणि 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

सर्वसामान्य करदात्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळाले? भविष्यात या तरतुदींचे कसे दूरगामी परिणाम होतील? विविध घटकांवर अर्थसंकल्पाचा काय परिणाम होईल? त्याचा देशाच्या एकंदर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम





संभवतो? याचे विश्लेषण वक्त्यांनी केले. 'द इंडियन ऑइल कॉपीरेशन लिमिटेड' या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते.

जुन्या किंवा नव्या प्रणालीनुसार विवरणपत्र दाखल करायचे ते आता आधीच निवडावे लागेल. जुन्या करप्रणालीनुसार कर कपातीचा दावा करणाऱ्यांनी मुदतीत विवरणपत्र दाखल न केल्यास त्यानंतर करप्रणालीनुसारच कर भरावा लागेल, असे टिकेकर यांनी स्पष्ट

'पॅन कार्ड'चा वापर आता ओळखपत्र म्हणून करता येणार आहे. आधार कार्ड बंधनकारक करता येऊ शकत नाही असे स्पष्ट झाल्यावर आधार कार्ड हे पॅन कार्डशी जोडण्याची सक्ती करण्यात आली होती. आता पॅनकार्ड हे ओळखपत्र असेल. सर्वसामान्यांची

सर्वच माहिती या यंत्रणेकडे असणार आहे. डिजिटल विश्वाचा इतका अट्टाहास का? सर्वसामान्यांच्या जगात इतकी घुसखोरी आवश्यक आहे का? डिजिटल व्यवहार वाढले तर चलनी नोटांचे काय करायचे याचे उत्तर कोणाकडे आहे का ? असे प्रश्न कुबेर यांनी यावेळी उपस्थित केले.

मोठ्या उद्योगांना पर्याय नाही

'स्टार्टअप्स'साठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र 'स्टार्टअप्स'कडे महसुलाचे स्रोत पुरेसे आहेत का हे पाहणे आवश्यक आहे. गुंतवणूकदार पुढे येत नाहीत. 'स्टार्टअप्स'चे महत्त्व असले तरी त्यात अपयशाचाही भाग काही टक्के असतो. तसेच कारखानदारी आणि अवजड उद्योग याला पर्याय नाही, असे मत तज्ज्ञांनी

# 'अमृतकाळा'तील 'निर्मला वाणी' गीर्वाणभाषेतून...

(पान ३ वरुन) नेहमीच दिसते. जनधन, स्वच्छ भारत, श्रमेव जयते, मुद्रा, उज्ज्वला, नमामि गंगे, आयुष्मान भारत, अग्निपथ, गति-शक्ती, पोषण शक्ती निर्माण, व्हॅक्सिन मैत्री, प्रधानमंत्री वय वंदना अशा

संस्कृत नावांच्या अनेक योजना सरकारने आपल्या कार्यकाळात सुरू केल्या आहेत. एव्हाना जनधन, उज्ज्वला या योजनांचे धन आणि ज्वालेच्या बाबतीत काय झाले, असा मुद्दा काढून अर्थमंत्र्यांचा संस्कृत शब्दांचा

भडिमार पूतनामावशीच्या प्रेमासारखा तर नव्हे ना, अशी 'असंस्कृत' शंका काढणारेही आहेत, परंतु संस्कृतच्या वापराने संस्कृतीरक्षण होते, हा विश्वास तेवढ्यामुळे ढळणारा नाही!



### भारतीय रिझर्व्ह बँक RESERVE BANK OF INDIA www.rbi.org.in





रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम, 1934 (अधिनियम) च्या कलम 45आयए (6) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशाद्वारे गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा व्यवसाय, जसे अधिनियमचे कलम 45-1 (अ) मध्ये परिभाषित केले आहे करण्यासाठी या गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांना दिलेले नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहेत. त्यामुळे या कंपन्यांना या कायद्यांतर्गत गैर बँकिंग वित्तीय संस्थेचा व्यवसाय करता येणार नाही. ज्या कंपन्यांची नोंदणी प्रमाणपत्रे रद्व करण्यात आली आहेत, त्यांची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://rbi.org.in/Scripts/BS\_NBFCList.aspx उपलब्ध आहे .

क्रम संख्या	कंपनीचे नाव	पंजीकृत कार्यालयाचा पत्ता	सीओआर क्रमांक	सीओआर जारी करण्याची तारीख	आदेश रद्द करण्याची तारीख	
1	मैसर्स क्रेडिट गेट प्राइवेट लिमिटेड (CIN- 65100MH1990PTC295796)	B-1011, कनकिया वॉल स्ट्रीट, चकाला सिग्नल जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400059	एन- 13.02199	03 एप्रिल, 2018	19 डिसेंबर, 2022	
2	मेसर्स कुडोस फाइनेंस एंड इंवेस्टमेंट्स प्राइवेट लिमिटेड (CIN-U65910PN2009PTC148795)	सी/ओ. EFC लिमिटेड, सातवा मजला, इस्ट विंग, मॅरिसॉफ्ट-3, मॅरीगोल्ड परिसर, कल्याणी नगर, पुणे – 411014	एन- 13.01958	03 फेब्रुवारी, 2010	23 नोव्हेंबर, 2022	

''पैशाचे आमिष दाखविणाऱ्या ई–मेल/एसएमएस/फोन कॉल मुळे फसगत होऊ देऊ नका'

# अर्थसंकल्पात भरीव तरतूद नसल्याने मुंबईकरांची निराशा

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणत्याही विशेष तरतुदी, प्रकल्प किंवा योजना नसल्याने मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा पडली. मुंबईतून करांचा मोठा वाटा केंद्र सरकारला मिळत असताना या शहरासाठी केंद्र सरकारने अधिक निधी द्यावा, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. महापालिकेची निवडणूक काही महिन्यांत अपेक्षित असताना मुंबईसाठी विशेष तरतुदींची अपेक्षा होती.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील जनसुविधा प्रकल्पांचे नुकतेच भूमिपूजन केले आणि मेटोच्या दोन टप्प्यांचे लोकार्पणही केले. आणखी काही कार्यक्रमांसाठी पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई किंवा एमएमआरडीए परिसरासाठी काही विशेष तरत्दी किंवा योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित होती. मात्र अर्थसंकल्पात त्यादृष्टीने कोणताही उल्लेख नाही. मेट्रो, रेल्वे प्रकल्प, विस्तारीकरण योजना, केंद्र सरकारच्या काही योजना यातून मुंबई व राज्याला केंद्र सरकारकडून निधी मिळतो. मात्र अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणत्याही विशेष प्रकल्पाचा उल्लेख नाही.

# मेट्रो प्रकल्पांसाठी १९,५१८ कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली: देशभरातील विविध मेट्रो योजनांसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १९,५१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ही माहिती

## शहरातल्या नोकरदारांसाठी वंदे मेट्रो...

नवी दिल्लीः मोठ्या शहरांच्या परिसरात राहणाऱ्या नोकरदारांना घर ते कामाच्या ठिकाणापर्यंत आरामदायी प्रवास करता यावा यासाठी वंदे मेट्रो रेल्वे विकसित करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी बुधवारी दिली. ही रेल्वे वंदे भारत या रेल्वेगाडीचे लघु रूप असेल, असेही त्यांनी सांगितले.

# उद्धव ठाकरेंमुळे बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला : रेल्वेमंत्री

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी देशातील पहिला मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प २०२३ मध्ये पूर्णत्वास येणार होता. मात्र, हा प्रकल्प तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडला, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बूधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

### लातूर रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची बांधणी

मुंबई : लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात लवकरच वंदे भारत या सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांची बांधणी होणार असल्याची माहिती, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला असला तरीही कोणत्याही मोठ्या प्रकल्पातील रेल्वे गाड्यांची बांधणी अद्यापही होऊ शकलेली नाही.

# रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद

- •रेल्वेसाठीचा भांडवली खर्च वाढवून तो २.४० लाख कोटींवर, आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद. २०१३-२०१४ मधील तरतुदीपेक्षा नऊ पट अधिक.
- राजधानी, शताब्दी, दुरांतो, हमसफर आणि तेजससारख्या आरामदायी गाड्यांच्या एक हजारहून अधिक डब्यांच्या नूतनीकरणाची योजना.
- गाड्यांचा वेग वाढवणे आणि उच्च वेगवान वंदे भारत रेल्वे सुरू करण्याच्या योजनेचा भाग म्हणून रेल्वे रूळ बदलण्यासाठी १७२९६.८४ कोटी रुपये तरतूद.

मध्य रेल्वेचा महसूली खर्च : २०२२-२३ च्या सुधारित अंदाजपत्रकातील २,४२,८९२.७७ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात रेल्वेचा निव्वळ महसुली खर्च २,६५,००० कोटी रुपये गृहीत आहे.

imail: business@f OTICE is hereby giv e stated to have be	en that the foll en lost or mis	rashtra, 400013 Telepho com Website: http://ww lowing Share Certificates splaced or stolen and We y for the issue of Duplicate	issued by the company e, the registered holde
Share Certificate Nos.	No.of Shares	Distinctive Nos.	Name of Shareholders
0001754	100	0162701-0162800	Santosh Mathur
0001755	100	0162801-0162900	Santosh Mathur
0001756	100	0162901-0163000	Santosh Mathur
0001757	100	0163001-0163100	Santosh Mathur
0001758	100	0163101-0163200	Santosh Mathur
0001759	100	0163201-0163300	Santosh Mathur
0001760	100	0163301-0163400	Santosh Mathur
0001761	100	0163401-0163500	Santosh Mathur
0001762	100	0163501-0163600	Santosh Mathur
0001763	100	0163601-0163700	Santosh Mathur

above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said. Share. Certificates should lodge such claim(s) with the Company at its egistered office at the address Tower A, Urmi Estate 95, 11th Floor, Ganpatrac Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai, Maharashtra, 400013 within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to Folio No. 000070, Face Value Santosh Mathur DATE: 2nd February 2023 Name of shareholde

Central Depository Services (India) Limited

Registered Office: A-2501, Marathon Futurex, A Wing, 25th Floor, Mafatlal Mills Compound, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 CIN: L67120MH1997PLC112443

## EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

	(All figures	in	₹	Lakh	except	EPS:
7	4000000					

1	f f			Conso	lidated					Stand	lalone	Standalone					
Sr.	Particulars	9	Quarter endec	1	Nine Mon	ths Ended	Year ended		Quarter ender	d	Nine Mon	ths Ended	Year ended				
No.	Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022				
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)				
1	Income from operations	14,119.21	14,894.67	15,151.90	43,032.18	41,477.29	55,133.08	11,774.57	12,280.42	11,380.10	35,230.83	31,441.58	41,480.33				
2	Other Income	1,968.24	2,099.17	1,141.59	4,679.51	4,310.33	5,456.88	1,519.48	1,773.46	775.25	7,898.34	5,674.51	6,532.76				
3	Net profit for the period before tax (before exceptional and extraordinary items and share of profit/(loss) of Associates)	9,991.43	10,909.50	11,149,34	28,649.64	31,140.58	40,995.92	8,318.91	9,113.65	8,462.41	27,825.61	26,518.67	33,734.67				
4	Net profit for the period before tax (after exceptional and extraordinary items and share of profit/(loss) of Associates)	9,933.36	10,737.47	11,104.34	28,329.71	31,043.41	40,854.72	8,318.91	9,113.65	8,462.41	27,825.61	26,518.67	33,734.67				
5	Net profit for the period after tax (after exceptional and extraordinary items and share of profit/(loss) of Associates)	7,476.94	8,046.00	8,363.48	21,284.00	23,368.95	31,180.81	6,271.43	6,860.57	6,376.66	22,042.52	20,529.14	26,376.24				
6	Total comprehensive income for the period [comprising profit /(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7,529.02	8,142.80	8,338.88	21,452.85	23,154.41	31,037.42	6,283.83	6,879.84	6,362.37	22,075.31	20,308.86	26,158.28				
7	Equity share capital	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00				
8	Other equity						98,841.84					7	74,562.69				
9	Earnings per equity share (FV ₹ 10 each) Basic and Diluted (₹) (Not annualised except yearly data)	7.14	7.69	8.01	20.37	22.35	29.78	6.00	6.57	6.10	21.09	19.65	25.24				

- The audited consolidated and standalone financial results of the Company for the quarter/nine months ended December 31, 2022 have been reviewed by the Audit Committee of the Board and approved by the
- The above is an extract of the detailed audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited consolidated and standalone financial results for the quarter / nine months ended December 31, 2022 are available on the National Stock Exchange (NSE) website (www.nseindia.com) and on Company's website (www.cdslindia.com)
- 3 Figures for the previous period / year have been regrouped / rearranged wherever necessary

For CENTRAL DEPOSITORY SERVICES (INDIA) LIMITED Managing Director & CEO

Mumbai : February 1, 2023

सीआयएन: L26940MH1936PLC002515

नोंदणीकृत कार्यालय: सिमेंट हाऊस, १२१ महर्षी कर्वे मार्ग, मुंबई - ४०० ०२० दूरध्वनी क्र.: ०२२-४१५९३३२१; फॅक्स क्र.: ०२२-६६३१७४५८; वेबसाईट: www.acclimited.com; ईमेल: ACC-InvestorSupport@adani.com

### ३१-१२-२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आणि बारा महिन्यांसाठी एकत्रित अलेखापरीक्षित आर्थिक निकालांचे विवरण /\* - A A - A

तपशील	तिमाही समाप्ती ३१-१२-२०२२	मागील तिमाही समाप्ती ३०-०९-२०२२	तद्नुरुप तिमाही समाप्ती ३१-१२-२०२१	चालू वर्षातील समाप्ती कालावधीसाठी ह्या तारखेपर्यंतचे आकडे ३१-१२-२०२२	मागील वर्ष समाप्ती ३१-१२-२०२१
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कामकाजातून एकूण महसूल	४,५३६.९७	3,920.38	४,२२५.७६	१७,४१९.२७	१६,१५१.६७
कालावधीसाठी निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबी व करपूर्व)	२३१.५५	(१०२.१२)	४३८.६९	९६६.६०	२,५६१.१४
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबींपश्चात)	१५२.४५	(११८.३७)	\$ 2 3 . 9 3	८७१.२५	२,५०६.३८
कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबींपश्चात)	११३,१९	(८७.३२)	२८०.८५	६४९.५५	१,८६३,१०
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा)	११३.१९	(८७.३२)	२७५.१३	६६३.७१	१,८६८.५३
भरणा झालेले समभाग भांडवल	१८७.९९	१८७.९९	१८७.९९	१८७.९९	१८७.९९
इतर समभाग (पुनर्मुल्यांकन राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित बॅलन्स शीटमध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रत्येकी ₹ १० च्या प्रत्येक समभागामागे मिळकत (वार्षिकीकृत न केलेली):					१४,१२०.८४
अत्यका र १० च्या प्रत्यक सममागामाग ामळकत (वात्रकाकृत न कलला): (अ) मूळ ₹	६.०३	(४.६५)	१४.९५	38.46	99.78
(ब) सौम्यीकृत ₹	<b>E.08</b>	(४.६५)	१४.९१	38.88	96.98

(ब) सौम्यीकृत ₹	4.08	(8.54)	88.98	38.88	96.98
कंपनीच्या स्वतंत्र अलेखापरीक्षित निष्कर्षांचे मुख्य आकडे खालीलप्रमा	णे :-				(₹ कोटीमध्ये)
तपशील	तिमाही समाप्ती ३१-१२-२०२२	मागील तिमाही समाप्ती ३०-०९-२०२२	तद्नुरूप तिमाही समाप्ती ३१-१२-२०२१	चालू वर्षातील समाप्ती कालावधीसाठी ह्या तारखेपर्यंतचे आकडे ३१-१२-२०२२	मागील वर्ष समाप्ती ३१-१२-२०२१
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कामकाजातून एकूण महसूल	४,५३६.९७	३,९८७.३४	४,२२५.७७	१७,४१९.२०	१६,१५१.३५
कालावधीसाठी निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबी व करपूर्व)	२२८.५९	(१०६.०३)	४३५.४८	989.68	२,५५३.२५
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बार्बीपश्चा	त) १४९.४९	(१२२.२८)	360.65	८५४.३६	२,४६०.३९
कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबींप	श्चात) ११०.४५	(९१.०९)	२८०.०१	£33.38	१,८२०.२७
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा)	११०.४५	(९१.०९)	२७४.२९	६४७.५९	१,८२५.७१

१. वरील माहिती म्हणजे सेबी (सुचिकरण आणि इतर प्रकटन आवश्यकता) नियमने २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार स्वरुपाचा संक्षिप्त आढावा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांच्या संपूर्ण तपशील हा स्टॉक एक्सचेंजसच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com ह्या वेबसाईट्सवर आणि कंपनीच्या www.acclimited.com ह्या वेबसाईट्सवर उपलब्ध आहे.

संचालकीय मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने (अजय कपूर)

स्थळ: अहमदाबाद तारीख: ३१ जानेवारी २०२३



पूर्णवेळ संचालक आणि सीईओ डीआयएन: 03096416